

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

केंद्र क्र. १, १३ वा मजला, जागतिक व्यापार केंद्र,
कफ परेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५
दूरध्वनी: ०२२-२२१६ ३९६४/६५/६९ फॅक्स: ०२२-२२१६ ३९७६
ई-मेल: mercindia@mercindia.org.in वेब-साईट www.mercindia.org.in

जाहीर सूच-ना

प्र.सं. १२.२०१०/३२

दि-नां: २३ -नोव्हेंबर, २०१०

विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १५ च्या उप-कलम(५) खंड (अ) खालील सूचना

- १ मेसर्स अमरावती पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (एपीटीसीएल), ई-२९, पहिला मजला, कनॉट प्लेस, -वी दिल्ली, ११०००१, यांनी पारेषण परवाना देण्यासाठी अर्ज केला आहे.
- २ मेसर्स अमरावती पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांनी आयोगाकडे केलेल्या अर्जाची प्रत, त्यासोबतच्या परिशिष्टे व जोडपत्रांसह आयोगाच्या www.mercindia.org.in या संकेत-स्थळावर पाहता येईल किंवा कोणत्याही व्यक्तिला अगोदर निश्चित करण्यात आलेल्या पध्दतीनुसार आयोगाच्या कार्यालयात या अर्जाची तपासणी करता येईल.
- ३ उपलब्ध असलेली माहिती विचारात घेऊन, खालील बाबी विकसित व संचालन करण्यासाठी पारेषण परवाना देण्याकरिता अर्जदार सकृतदर्शनी अर्हता-प्राप्त असल्याबाबत आयोगाचे समाधान झाले आहे - अ) ४०० केव्ही डी/सी क्वॉड मूस अमरावती टीपीपी ते अकोला एस/एस पारेषण वाहिनी ब) अमरावती टीपीपी येथे ४०० केव्ही एस/सी अकोला ते कोराडी पारेषण वाहिनीचे एलआयएलओ, ग) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या (महापारेषण कंपनी) अकोला उप-केंद्रात दोन ४०० केव्ही वाहिन्या वहन यंत्रणा. आयोग, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (पारेषण परवाना अटी) विनियम, २००४ आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (पारेषण परवाना अटी) सुधारित विनियम, २००६ प्रमाणे, अर्जदारास पारेषण परवानाधारक म्हणून सदर परवाना देण्याचे प्रस्तावित करित आहे.
- ४ विद्युत अधिनियम, २००३च्या कलम १५च्या उप-कलम (५)च्या खंड (अ) -नुसार, अर्जदारास आयोगाने पारेषण परवाना देण्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात सूचना व हरकती, असल्यास, सदर हरकती, खाली स्वाक्षरी करणाऱ्याकडे, उशिरात उशिरा १६ डिसेंबर, २०१० पर्यंत मिळतील अशा रितीने वरील पत्त्यावर पाठविण्यात याव्यात. वरील तारखेनंतर प्राप्त झालेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- ५ ज्या व्यक्तींना सूचना/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी सूचना/हरकती वरील पत्त्यावर इंग्रजी आणि मराठीत (६ प्रतीमध्ये) व्यक्तिशः किंवा पोस्टाने किंवा फॅक्स/ई-मेलद्वारे पाठवाव्यात व त्यामध्ये पाठविणाऱ्याचे पूर्ण नाव, पोस्टाचा पत्ता,

पिन कोड आणि असल्यास ई-मेलचा उल्लेख करावा. तसेच जर कोणत्याही संस्थेच्या किंवा ग्राहक वर्गवारीच्या वतीने सूचना/हरकती पाठविण्यात येत असतील तर तसे नमूद करण्यात यावे, म्हणजे खाली नमूद केल्याप्रमाणे जाहीर सुनावणीच्या वेळी त्या व्यक्तीस म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल. या सुनावणीची वेगळी सूचना (नोटीस) देण्यात येणार नाही.

याबाबत, दिनांक २० डिसेंबर, २०१० रोजी सकाळी ११.०० वाजता, १३ वा मजला, केंद्र क्र. १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५, येथे आयोगाच्या कार्यालयात जाहीर सुनावणी घेण्यात येईल.

दि-नां : २३ नोव्हेंबर, २०१०
ठिकाण : मुंबई

सही/-
(के.एन.खवारे)
सचिव, मविनिआ